

शासकीय जमीन विविध प्रदोजनासाठी कब्जेहक्काने
अथवा भाडेपट्ट्याने देताना तसेच शासकीय
जमिनीच्या मुल्यांकनाचा अंतर्भूत असलेल्या सर्व
प्रकरणात मुल्यांकनाची सुधारित कार्यव्यवस्था सामू
करण्याबद्दल- शिळ्यासिष्टेंगणक सामू करणे.

महाराष्ट्र शासन

महामूल व वन विभाग

शासन निर्णय नं. ३८७/ज-१

मंत्रालय, मुंबई-४०००३३

दिनांक: २५ मे, २००६

प्रस्तावना :-

जमिनीचे मुल्यांकन करणे आवश्यक असलेली प्रकरणे सर्व साधारणपणे खालील प्रकारात मोडतात.

अ) शासकीय जमिनीचे विविध प्रदोजनासाठी कब्जेहक्काने अथवा भाडेपट्ट्याने होणारे वितरण.

आ) भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनीच्या भाडेपट्ट्याचे नुसनीकरण.

क) ज्या प्रकरणात हस्तांतरणासाठी अथवा आपरात बदल करण्यासाठी अनंजित उत्पत्तातील शासनाचा हिस्सा अथवा अधिमुल्य वसुले करणे आवश्यक असलेली प्रकरणे.

ड) शार्टभंग नियमनुकूल करून देण्याबाबतची प्रकरणे

इ) अतिक्रमणे नियमानुकूल करून देण्याबाबतची प्रकरणे.

ई) भोगवटादार वर्ग-२ या सत्ता प्रकाराने धारण केलेल्या जमिनीच्या विक्रीस अथवा द्वापरात बदल करण्याची परवानगी देण्याबाबतची प्रकरणे.

वरील प्रकरणांची यादी केवळ उदाहरणादखल देण्यात आली असून यात मुल्यांकनाचा अंतर्भूत असलेल्या अन्य काही प्रकरणांचाही समावेश होऊ शकेल.

२. अशा प्रकरणात जमिनीची किंमत नगरुचना व मूल्य निर्धारण विभागाकडून निश्चित करण्याची पद्धत अस्तित्वात होती. नगररचना व मूल्य निर्धारण विभागाच्या जमिनीची किंमत निश्चित करण्याच्या कार्यप्रणालीमध्ये सदर जमिनीच्या आजुळाजूळे खरेदी विक्री व्यवहार गोळा करणे, ते नकाशाबर दर्शविणे, मुल्यांकनातील तत्वानुसार त्याचे विश्लेषण करणे, उपर्युक्त खरेदी खाताची पहाणी संबंधित उपनिषिधकाकडे जाऊन करणे, इत्यादी मुद्दे समाविष्ट असतात. या कार्यपद्धतीनुसार जमिनीचे मुल्यांकन निश्चित करण्यास अवाजवी काळावधी लागत होता. परिणामी शासनासे मिळणाऱ्या महसूलासे विलंब लागत होता. तसेच लाभार्थी व्यक्ती / संस्था यांनाही विनाकाण व्याजाचा भुदेंड बसत होता. तसेच लात्पुरत्या मुल्यांकनापेक्षा अंतिम मुल्यांकन जास्त असल्यास नाभाई व्यक्तींची कुचंबणा होण्याची आणि लाभार्थीकडून

अंतिम मुल्यांकनानुसार रक्कम भरण्यास असमर्थता दरविली जाण्याची शक्यता नाकारता येत नहीती. त्याघप्रमाणे पुर्वमुल्यांकन करण्याची अथवा सधिलत मागितली जाण्याची शक्यतादेखील नाकारतो येत येती. दुसरीकडे जमिनीच्या मुल्यांकन पद्धतीमध्ये पारदर्शकता आणून नाकारतो येत येती. दुसरीकडे जमिनीच्या मुल्यांकन पद्धतीमध्ये पारदर्शकता आणून सर्वसामान्यास रिलास देणे आवश्यक होते व या मुल्यांकन निश्चितीकरणास लागणारा वेळ वायद्यून शासनास वेळेवर महसूल मिळणेही आवश्यक होते. त्यामुळे मुल्यांकनाची परिणाम वायद्यून शासनास आवश्यक होते. उपरोक्त सर्व बाबीच्या करण्यासाठी मुल्यांकनाची सुधारीत पद्धत अवलंबणे आवश्यक होते. उपरोक्त सर्व बाबीच्या साकल्याने विधार करून काढरचना या मुल्यनिर्धारण विभागाकडून शासकीय जमिनीची किंमत निश्चित करून घेण्याच्या प्रथमित पद्धतीरेकंजी जमिनीच्या खरेदी विक्री व्यवहारावर मुद्रांकशुल्क व नोंदणी फी आकारण्यासाठी विभागाने तयार केलेले शिष्ट सिद्धराणक (Ready reckoner) बापरून जमिनीचे मुल्यांकन ठरविण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यास अनुलक्ष्यून शासन खालीलप्रमाणे आदेश देत आहे :-

शासन निर्णय :-

अ) शासकीय जमिनीचे घाटप कडजेहवकाने अथवा भाडेपट्ट्याने करताना तसेच शासकीय जमिनीचे मुल्यांकन करण्याच्या सर्वध बाबतीत (उदा. शर्तभंगाची प्रकरणे, अतिक्रमण नियमानुकूल करणे, जमिनीचे हस्तांतरण करताना अनर्जित रखकम वसूल करणे, धाडेपट्ट्याचे नुतनीकरण, इत्यादी) सध्या प्रत्येकित असलेल्या घोरणामध्ये फेरबदल करून संचालक, नगररचना या मुल्यनिधारण विभाग यांचेकडून संबंधित जमिनीचे मुल्यांकन करून घेण्यारेकजी ज्या विवशी जमीन घाटपाचे अथवा मुल्यांकनाचा अंतर्भव असणारे इतर आदेश घेण्यारेकजी ज्या विवशी जमीन घाटपाचे अथवा मुल्यांकनाचा अंतर्भव असणारे इतर आदेश पारित करावयाचे आहेत, त्या विवशी लागू असलेल्या शिष्ठ मिळद गणकानुसार जमिनीचे मुल्यांकन ठरवून, त्या किंमतीवर आधारित रखकम आकारून संबंधित आदेश पारित करण्यात यावेत. शिष्ठसियित्तगणकाढारे ठरविण्यात आलेले जमिनीचे मुल्यांकन हेच अंतिम मुल्यांकन यावेत. असल्याने यापुढे हात्पुरले या अंतिम असा मुल्यांकनात भेदाभेद राहणार नाही.

ब) ज्या ज्या प्रकरणात जमीन मुल्यांकन झालेले नाही अथवा तात्पुरते मुल्यांकन करण्यात आलेले आहे, व अंतिम मुल्यांकनाबाबतचे आदेश अद्याप पारित झालेले नाहीत, त्या सर्व प्रकरणात हे आदेश लागू करण्यात यावेत व जमिनीचे मुल्यांकन करण्यात यावे.

क) शासन स्तरावर, विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी व त्योळ्या दुव्यम कार्यालयात तसेच संघालक, नार रथना वै मूल्यनिर्धारण याच्या कार्यालयात व राज्यातील त्योळ्या दुव्यम कार्यालयात प्रत्येकीत अंसलेल्या, शासकीय जिल्हांच्या मूल्यांकनाच्या सर्व प्रकरणात हे आदेश लागू होतील.

ड) वरोल "अ" मधील प्रकाश्यानुसार महाराष्ट्र जपीन महसूल (सरकारी जपीनीची विलेवाट करणे) नियम, १९७२ मध्ये आवश्यक त्या सुधारणा यथावकारा करण्यात येत आहेत.

हे आदेश वित्त विभागाच्या सहमतीने त्यांचा अनौपचारिक संदर्भ क्रमांक १०५५/व्यय-९, दिनांक १६.१.२००५ ला अनुलक्षून निर्णीत करण्यात येत आहेत.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईटवर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संखेतांक 20060529185646001 असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(अरविंद चौधरी)

सह सचिव,

महसूल व बन विभाग

प्रत : सर्व विभागीय आयुक्त

सर्व जिल्हाधिकारी

सर्व उपविभागीय अधिकारी

सर्व लोकसभापाल

सर्व मंत्रालयीन विभाग

सर्व अधिकारी, महसूल व बन विभाग, मंत्रालय, मुंबई.

वित्त विभाग, व्यय-९, मंत्रालय, मुंबई

महालेखापाल, महाराष्ट्र राज्य १/२, मुंबई/ नागपूर, (लेखा परीक्षा/लेखा व अनुशेषता)

वेब को-ऑफिनेटर, महसूल व बन विभाग, मंत्रालय, मुंबई

कायासन ज्ञ-१, महसूल व बन विभाग (निवडनस्ती).